



## MAAGH ADVERTISING AND MARKETING SERVICES LIMITED

**Registered Office:** 302, 3rd Floor, Kuber Complex, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai – 400053, Maharashtra **CIN:** U74999MH2013PLC244569; **GSTIN:** 27AAICM6541P2ZS

**E-mail:** info@maaghadvertising.in; **Website:** www.maaghadvertising.in; **Tel:** +91 22 4603 3045

---

**Date: 30.05.2024**

**To,**  
**The Department of Corporate Services,**  
BSE Limited  
P.J. Towers, Dalal Street,  
Fort, Mumbai – 400002

**Reference: Scrip Code - 543624**  
**Sub: Submission of Newspaper Clipping of Audited Financial Results for the Half year and year ended 31st March, 2024**

Dear Sir,

With reference to the captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Audited Financial Results for the Half year and year ended 31st March, 2024 published on Thursday, 30<sup>th</sup> May, 2024 in following News Paper(s):

1. Active Times [English Newspaper]
2. Pratahkal [Marathi Newspaper]

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same.

**Thanking You,**  
**Yours Faithfully,**

**For Maagh Advertising and Marketing Services Limited**

**HARSHAL SAMBHAJI BHAGWAT**  
**Director**  
**DIN: 10472243**

Read Daily ActiveTimes

**PUBLIC NOTICE**

**MR.SANJAY SADASHIV KUSAM**, joint member of Bhagwati Ashish C.H.S. Ltd., having address at Plot No.54, Hindu Friends Society, Natvar Nagar, Road No.4, Jogeshwari (East), Mumbai - 400 060 and jointly holding Flat No.A-703 (Flat No A-207 on 1st floor in the old building prior to redevelopment) on the 7th Floor of the proposed new building under construction of the Society, expired on 27/04/2021. He was jointly holding 5 (Five) fully paid up shares of Rs.50/- each, bearing distinctive numbers from 346 to 350 (both inclusive) entered in Share Certificate No.28 jointly with SMT SUNANDA SADASHIV KUSAM. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the undivided right, title and interest of the deceased member in the said shares and undivided interest of the deceased member in the capital/ property of the Society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society between 10.00 A.M. to 6.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For Bhagwati Ashish C.H.S. Ltd.,  
Sd/-  
(Hon. Secretary)  
Place: Mumbai  
Date: 30/05/2024

**PUBLIC NOTICE**

**MRS. MEERABAI RAMESH KAMBLE** a Member of the SARGAM AVENUE Co-operative Housing Society Ltd., having address at Sane Guruji Marg, Wakipada, Naigaoon East, Tal- Vasai, 401208 and holding Flat No. A 404 in the building of the society, died on 16/02/2024 their legal heirs has applied to the society about transfer of the said Shares/ Flat. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest in the capital/ property of the society within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society between 9:00 AM to 10 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Sd/-  
**BIMLESH S. JHA**  
ADVOCATE HIGH COURT  
Address: G. P. Nagar, Galli No. 03,  
Link Road, Borivali (W), Mumbai-400103,  
Place: Mumbai Date: 30/05/2024

**PUBLIC NOTICE**

**Smt. Vishni Gopaldas Panjabi alias Thuthija** is a member of the society known as **Woodstock Co-Op Housing Society Ltd., Plot No. 1111A & 1111B, J. P. Road, Versova, Andheri (West), Mumbai - 400061** and holding Flat No. 104, in the building of the society, died on 16/10/2023 without making any Will. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/ with the Secretary of the Society between 10.00 A.M. to 6.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of  
**Woodstock Co-op. Hsg. Soc. Ltd.**  
Sd/-  
**Hon. Secretary**  
Place: Mumbai Date: 30-05-2024

**PUBLIC NOTICE**

This is to inform the public at large that my client, Mr. Ganesh Suresh Inamdar, R/as Kalyan West, Tal Kalyan, Dist- Thane 421301 has agreed to purchase all that premises of Flat no. 503, adm. 305 Sq. Ft. (Carpet) on 5th Floor, in the Building known as Deo Megh Tower constructed on the property bearing City Survey No. 2436 lying, being and situate at Village Kasbe Kalyan, Tal. Kalyan, Dist Thane. As per agreement for sale dated 13/03/2002 Mr. Amrutlal Tokarshi Dharanishi & Mr. Rajesh Amrutlal Dharanishi purchased the above said flat from M/s. Bhoomi Corporation. As per information received from my client, deceased Amrutlal Tokarshi Dharanishi passed away on 01/11/2020. 1) Mrs. Gunavanti Amrutlal Dharanishi wife passed away on 31/07/2015, 2) Mr. Rajesh Amrutlal Dharanishi - Son 3) Mrs. Jugna Vimlesh Dand Daughter 4) Mrs. Daksha Arvind Dharanishi - Daughter, 5) Minor Hiya Rajesh Dharanishi - grand daughter Age-15 (no. 2 for himself and as a natural guardian of No. 5) the only legal heirs.

If any person having any claim, right, title and interest therein or any part thereof in the nature of sale, Lease, Gift, Mortgage, Assignment, Trust, Charge, Legacy, Possession, Lien, etc. in any other manner or authority is hereby called upon to intimate and make known to the undersigned within 15 days from the publication of this notice of his/her/their claim, if any, with all supporting documents, failing which the same shall be treated as waived and not binding on my clients.

Date :- 29/05/2024

Sd/-  
Mr. Akshay D. Asavale  
(Advocate High Court)  
Office At Shop No. 9, Amrut Heaven Building,  
Near Tree House High School, Godrej Hill,  
Baravegaon, Kalyan West, Dist- Thane,  
Pin. No. 421301. Mobile No. 8652861571,

**NEEMA SALES LLP**

Regd. Off: 65A, Virwani Industrial Estate Western Express Highway, Goregaon East NA Mumbai City Maharashtra 400063

**FORM NO. URC-2**  
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI  
[Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that, Neema Sales LLP, the LLP shall be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.
2. The principal objects of the company are as follows:  
buying, selling, reselling, importing, exporting, transporting, storing, developing, promoting, marketing or supplying, trading, dealing, consulting, broking in any manner whatsoever in all kinds and varieties of cosmetics, non-prescribed drugs, health care products, food preservatives and additives, fast foods, artificial flavouring, artificial dyes and colouring agents, oleo-resins, beauty and skin care products, perfumes, colognes, food supplements, health aids, glamour products
3. A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed company may be inspected at the 65A, Virwani Industrial Estate Western Express Highway, Goregaon East NA Mumbai City Maharashtra 400063.
4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), India Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IIMT Manesar, District of Gurgaon (Haryana) Pin Code-122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 30/05/2024  
**FOR NEEMA SALES LLP**  
Sd/-  
**Seema R. Kedia**

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given the public at large that Mrs. PRAVINA HARSHADRAI MISTRY the joint owner alongwith my clients Mr. HARSHADRAI G. MISTRY & Mr. SUNIL HARSHADRAI MISTRY, of a Flat bearing Flat No C-503 Vrindavan Building Vrajbhoomi CHS Ltd, Link Road, Off M. G. Road, Kandivali (West), Mumbai-400067, died intestate on 21/01/2018, leaving behind (1) Mr. HARSHADRAI G. MISTRY & (2) Mr. SUNIL HARSHADRAI MISTRY the joint owners, without making nomination.

That my clients Mr. HARSHADRAI G. MISTRY & Mr. SUNIL HARSHADRAI MISTRY, being the legal heirs of the deceased Mrs. PRAVINA HARSHADRAI MISTRY, are making an application to the society for transfer of her 1/3 shares and interest of her deceased wife/mother in their names. That the other heirs of the deceased has given their No-Objection in favour of my clients.

This Notice is hereby given to the general public and other claimants/objectors, if any, inviting claims/objectors if any, for the transfer of 1/3 shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, if no claims, objection received within the stipulated time prescribed above, the society shall be free to transfer the shares and interest in the capital/ property of the Society in the names of Mr. HARSHADRAI G. MISTRY & Mr. SUNIL HARSHADRAI MISTRY.  
Sd- SHAHID ILAHI ANSARI (Advocate)  
A-53, Shanti Shopping Centre, Mira Road  
(E) Dist. Thane-401107 Date: 30/05/2024

**PUBLIC NOTICE**

Mohiuddin Fatehkhhan Sarguroh, was a lawful Member of the Mazgaon Kishant Co-operative Housing Society Ltd. having address at 2nd, Gun Powder Road, Mazgaon, Mumbai-400010, and owner of Flat No. B-303, 03rd floor in the building of the Society, expired intestate on 27/01/2006 without making any nomination. The Society hereby invites in writing claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objections in writing are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. Such bye-laws book is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of  
**Mazgaon Kishant Co-Operative Housing Society Ltd.**  
2nd, Gun Powder Road, Mazgaon, Mumbai-400010.  
Sd/-  
Place: Mumbai  
Date: 30th May 2024  
**Hon. Secretary**

**PUBLIC NOTICE**

I am concerned for my client **MR. NAVEEN SUSHIL MAKHARIYA** legal heir/son of late **MR. SUSHIL KISHORILAL MAKHARIYA** who expired on 29/07/2019. My client is having relevant documents to show that he is the heir of late **MR. SUSHIL KISHORILAL MAKHARIYA** and the said deceased father of my client had leaving behind him **SMT. SANTOSHDEVI SUSHIL MAKHARIYA (Wife of said Deceased), MR. NAVEEN SUSHIL MAKHARIYA (Son of said Deceased) and MR. CHANDRASHEKHAR SUSHIL MAKHARIYA (Son of said Deceased)** respectively. My client states that he is in possession occupation of the Flat premises, more particularly described in the Schedule hereunder. Any person's having any claims by way of Sale, Mortgage, Lease, Lien, Gifts, exchange or otherwise howsoever in respect of the said flat premises are required to intimate the same in writing to the undersigned together with proof thereof within 15 days of publication of this notice, failing which all such claims, if any shall be deemed to have been waived and/or abandoned.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:-**  
Flat No. 402, Bldg. No. 14, "A" wing, Kher Nagar Shakti Sadan CHS. Ltd., M.H.B. Colony, Kher Nagar, Bandra (E), Mumbai 400 051, having share certificate No. 05 from 21 to 25.

Sd/-  
**Mohit Yadav**  
Advocate High Court  
288, Prem Nagar, Irla, SV Road, Vile Parle (West), Mumbai - 400056  
Mob: 9702130208, Email: adv.mohit.yadav31@gmail.com

**PUBLIC NOTICE**

Date: 29.05.2024  
**MR. RAKESH RAGHUNATH BANE & SMT. RUPALI RAGHUNATH BANE**, were the joint owners of the said Flat No. 007, Ground Floor, area admeasuring 355Sq.Ft, Carpet, Vastu Shilp Chsl, lying and situated on Survey No. 105 A, Hissa No. 4,2/3/4/5 Part, Plot No. 27 & 28, Village Belavali, Taluka, Ambernath, Dist Thane, by an Agreement for sale dated 25.04.2013, which is duly registered at Sub-Registrar Office Ulhasnagar-2, under serial No. 5356/2013. Further out of the said owners, one SMT. RUPALI RAGHUNATH BANE has died on 21.07.2020, leaving behind him, his only legal heirs MR. RAKESH RAGHUNATH BANE & MR. GANESH RAGHUNATH BANE, who wants to sale said Flat to the Prospective Purchasers.

Further any person having any interest or claim by way of any Agreement/ Instrument/Deed or otherwise, in respect of the said Flat should satisfy the undersigned together with the documents in support thereof, within a period of 14 days from the publication of this notice, failing which my client shall proceed further and then no such claims shall be entertain and/ or if there exist any such claim, the same shall be deemed and presumed to have been knowingly and intentionally waived or abandoned.  
Off Add: A-3, Neelkanth Building, Behind Vaishali Theatre, Sarvodaya K. R. Nemade Nagar, Badlapur (W), Tal- Ambarmath Advocate High Court Dist Thane., Mob No- 9320674642 / 9730225718

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that Member of Charkop (1) **SUKHSHANTI** Co-operative Housing Society Ltd. and owner of Scheduled Property **SMT. ASHA MANOHAR RANE** (Since deceased died on 28-12-2022), holding its Share certificate No. 1 for five fully paid up shares of Rupees Fifty each, bearing distinctive numbers from 001 to 005 (both inclusive) and also her husband deceased **MR. MANOHAR WITTHAL RANE** died intestate on dated 11-05-2016 such leaving behind their married daughter i.e my client **MRS. POOJA VISHAL ANGCHEKAR** (maiden name **Ms. Pooja Manohar Rane**), are the only legal heir. However, said deceased member of the said society lifetime nominated 100% to her said married daughter **MRS. POOJA VISHAL ANGCHEKAR** (maiden name **Ms. Pooja Manohar Rane**). The nomination has been recorded in the nomination register on dated 14-08-2020 by the said society. That my client **MRS. POOJA VISHAL ANGCHEKAR** (maiden name **Ms. Pooja Manohar Rane**) is residing in the said Room No. 1 and intending to get transfer the said Room in her name from **MHAD** Authority as well as in the society along with shares and interest in the capital of the society to her name from the name of her mother deceased member **SMT. ASHA MANOHAR RANE** of the said Society.

On behalf of my client **MRS. POOJA VISHAL ANGCHEKAR** (maiden name **Ms. Pooja Manohar Rane**) the undersigned advocate state that, as per instruction from my client, there has no any other legal heir of deceased member **SMT. ASHA MANOHAR RANE** i.e except of my client, hereby invite claims or objections from other heirs or claimants or objectors for the transfer of scheduled property and shares and interest of the deceased member in the scheduled property in favour of my client within the period of 15 days from the publication of this notice, with copies of proofs to support his/her/their claims, objection/s at 115, Sunnys Shopping Centre, 2nd Floor, Near Apna Bazar, Charkop Main Market, Kandivali (West), Mumbai-400067. If no claims / objectors are received within period prescribed above, the MHADA / Society / concerned authorities shall be at the liberty to transfer the scheduled property and shares and interest of the deceased member to **MRS. POOJA VISHAL ANGCHEKAR** (maiden name **Ms. Pooja Manohar Rane**). Any claim therefor shall be considered as waived and/or abandoned and the transfer shall be completed.

**SCHEDULE DESCRIPTION OF THE PROPERTY**  
Room No. 1 in Charkop (1) **SUKHSHANTI** Co-operative Housing Society Ltd., Plot No. 152, RSC-15, Sector No. 1, Charkop, Kandivali (West), Mumbai-400067, admeasuring about 25 Sq. Mtrs. Village Kandivali, Taluka - Borivali, District - Mumbai Suburban.  
Sd/-  
Place: Mumbai  
Date: 30/05/2024  
**ADVOCATE S.S. PAWAR**  
(Advocate & Notary)

**PUBLIC NOTICE**

This is to inform the Public at large that my client **MRS. APARNA ANIL SAWANT**, is in use, occupation and possession of Flat Nos. F/506 and F/507, 5 th Floor, Sadguru Heights-II Co-operative Housing Society Limited, Ashok Van, Shiv Vallabh Road, Off. W.E. Highway, Dahisar East, Mumbai-400068. The said Flats premises was owned by my client's mother **SMT. SMITILAL K. DEVRUKHAR** who expired on 01.10.2023 at Dahisar East, Mumbai leaving behind my client as her only legal heir and my client's father **Shri. VINAYAK ATMARAM DEVRUKHAR** was also expired.

Any persons claiming any right, title or claim in respect of the said Flats premises, should intimate me in writing with all documentary evidence, within 15 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived.  
Sd/-  
**R. M. TIWARI, ADVOCATE**  
Add: Shop No.11, Sanskruti 1, Poonam Vihar Complex, Near Abhyudaya Bank, Mira Road East, Thane-401107.  
Mobile No. 9820477029

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that **MR. N. R. RAJAGOPALAN** was a member of the **VASANTHI VIHAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.**, (Reg. No. BOM-HSG/6095 dated 04/06/1980) holding 10 fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 031 to 035 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 01005 and Distinctive Nos. 256 to 260 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 01053 of the said Society. Incidental thereto he is holding Flat No.203, admeasuring 751 sq. ft. carpet area or thereabouts, located on the 2nd floor, of the building known as **VASANTHI APARTMENTS** of Vasanthi Vihar Co-operative Housing Society Ltd, situated at Navghar Road, Mulund (East), Mumbai-400 081. The said **MR. N. R. RAJAGOPALAN**, died on or about 21/12/2021. Being the Nominee, membership was transmitted in the name of his wife **SMT. KARPAGAM RAJAGOPALAN**.

The Society has received a copy of Release Deed among legal heirs of the said deceased member and application from two legal heirs, (1) **MR. SRIRAM RAJAGOPALAN**, (son) and (2) **MR. RAMANI RAJAGOPALAN**, (son), for admitting them as joint members of the said Society, in place of the said deceased member. No other application from other heirs, if any of late **N. R. RAJAGOPALAN**, has been received by the Society. Any persons having any claim against the said Flat and/or objection for transmission of the Share Certificate in the names of the aforesaid legal heirs of the said deceased member, are required to make the same known in writing with documentary evidence to the Secretary of the Society at above address within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to transfer the interest of the deceased member in the capital/property of the Society in the name of the said legal heirs by deleting the name of the said deceased member in such manner as is provided under the Bye-laws of the Society and accordingly the Share Certificate in the name of the said applicants/ legal heirs of the said deceased member will be transmitted by the Society without any reference to such claims.

For and on behalf of  
**VASANTHI VIHAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.**  
Hon. Secretary  
Place: Mumbai  
Date: 30/05/2024

**PUBLIC NOTICE**

Please Take Notice that Shri Naresh Damji Lapasiya and Shri Mahesh Damji Lapasiya are owners of land bearing S.No.162B/20 admeasuring 8.89.42 R sq.mtrs & land bearing S.No.162B/21 admeasuring 18.12.81 R sq.mtrs of Village Rajawali, Tal Vasai, Dist Palghar are intending to develop the said land by construction building thereon. If any person having any claim, right, title and on interest therein or any part thereof in the nature of sale, lease, gift, mortgage, assignment, trust, charge, legacy, lien etc. or in any other manner or authority, may record their written objections duly supported by documents to undersigned at address mentioned herein below within 14 days from the date of publication of this notice failing which any such claims shall not be considered and shall be deemed to have been waived.  
Sd/-  
**Kirit A. Sanghavi, Advocate**  
203, Purvee Chambers, Behind Mahanagar Palika Office, Station Road, Vasai (West).

**PUBLIC NOTICE**

The General Public hereby inform that my client is intending to purchase below mentioned schedule of property from its owner viz. **Mrs. Tina Abhijit Vanju**, having address at A2/501, Chhabhaiya Park CHS, Opp. Balkum Fire Brigade Office, Balkum, Thane West - 400607. If anybody is having objection, claim, interest, dispute for the above intended sale transaction, he/she/his/they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objections/claims/details of dispute/s within seven (7) days from the date of this publication, failing which my client will proceed to complete the sale transaction with the above owner as if there are no third party claim/objections/disputes in respect of the Scheduled Property and thereafter no claims/objections/disputes will be entertained.

**SCHEDULED OF THE PROPERTY**

Industrial Gala bearing no. 14 A on Mezzanine floor admeasuring 240 sq. ft (Built Up) area in M/s Sachin Industrial Premises Co-Operative Society Limited situated on the plot of land bearing Survey no.14, Hissa No. 8 (Part) of Village Panchpakhad, Thane within the limits of Thane Municipal Corporation and within the Registration District and Sub-District of Thane.

Thane, Date: 30/05/2024  
**Adv. Shivani Patankar**  
Address: C/o Adv. Jayesh Joshi,  
104, 1st Floor, Yashwant CHS.,  
Ram Ganesh Gadhari Road,  
Naupada, Thane (W) 400 602

**MAAGH ADVERTISING AND MARKETING SERVICES LIMITED**

174999MH2013PLC244569  
Address: Office No. 302, 3rd Floor, Kuber Complex, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W) Mumbai MH 400053 IN  
Email id: maaghadvertising@gmail.com, website: www.maaghadvertising.in;  
(Extract of Standalone & Consolidated Audited Financial Result for the quarter and year ended on 31st March, 2024)  
(Amount in Lakhs)

Particulars	Standalone			Consolidated		
	Half year ended	Half year ended	Year ended	Half year ended	Half year ended	Year ended
	31st March 2024	30th September 2023	31st March 2023	31st March 2024	30th September 2023	31st March 2023
1 Total Income from operations	1822.25	713.89	2536.14	2700.38	2155.01	4855.39
2 Net Profit/Loss for the Period Before tax and exceptional items	92.69	79.05	171.74	162.99	170.27	333.26
3 Net Profit/ (Loss) after tax after exceptional items	92.69	79.05	171.74	162.99	170.27	333.26
4 Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	69.51	59.29	128.80	122.24	119.70	241.95
5 Total Comprehensive Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
6 Paid-Up Equity Share Capital	2250.13	180.01	2250.13	2250.13	180.01	2250.13
7 Earning Per Share Basic	0.03	0.33	0.06	0.05	0.66	0.11
8 Diluted	0.03	0.33	0.06	0.05	0.66	0.11

Note: The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated half yearly and yearly Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website : www.maaghadvertising.in

FOR MAAGH ADVERTISING AND MARKETING SERVICES LIMITED  
Sd/-  
**HARSHAL SAMBHAJI BHAGWAT**  
DIRECTOR  
DIN: 10472243  
Place : Mumbai  
Date : 29.05.2024

**AAGAM CAPITAL LIMITED**

CIN: L65990MH1991PLC064631  
Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHMITOOLA HOUSE, 7, HOMJI STREET, FORT , MUMBAI - 400001  
email: aagamcld@gmail.com, website: www.aagamcapital.com  
Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended on 31st March, 2024  
(Rs. in Lakhs except EPS)

Sl. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year	Year
		March 31, 2024	December 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023
A	Income from Operations	0.77	0.69	1.19	3.78	4.59
B	Other Income	0.00	0.00	0.00	0.00	0
1	Total Income	0.77	0.69	1.19	3.83	4.59
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	(4.41)	(2.61)	(7.13)	(10.67)	(13.70)
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(4.41)	(2.61)	(7.13)	(10.67)	(13.70)
4	Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	(4.45)	(2.61)	(7.17)	(10.71)	(13.74)
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	(4.45)	(2.61)	(7.17)	(10.71)	(13.74)
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	500.00	500.00	500.00	500.00	500.00
7	Earning Per Share					
1.	Basic	(0.09)	(0.05)	(0.14)	(0.21)	(0.27)
2.	Diluted	(0.09)	(0.05)	(0.14)	(0.21)	(0.27)

Notes:  
1 The Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2024 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 28th May, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Audit of these results.  
2 Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary.  
3 These financial results are available on the Company's website www.aagamcapital.com and website of BSE where the equity shares of the Company are listed.

For and on behalf of the Board  
Sd/-  
**ANIL KOTHARI**  
Wholtime Director  
Din-01991283  
Date: 28.05.2024  
Place: Mumbai

**MULTIPLUS HOLDINGS LIMITED**

101, B-WING, BHAVESHWAR PLAZA, L.B.S MARG, GHATKOPAR-WEST, MUMBAI-400086.  
TEL NO:-022-25005046. E-mail - multiplusholdings@rediffmail.com, Website - www.multiplusholdings.com  
CIN: L65990MH1992PLC026425

**EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2024**

Sr. No.	PARTICULARS	(IN LAKHS)			
		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
1.	Total Income from operations (net)	40.71	39.23	158.57	642.92

# संपादकीय

## बदलते निसर्गचक्र!

जागतिक तापमानवृद्धी व त्याच्याशी निगडित हवामान, त्याला लागलेली मानवी चुकांची साथ यामुळे निसर्गचक्र बदलते आहे आणि बदलत्या चक्रामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना आपण सध्या सामोरे जात आहोत. नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर, वादळ, वणवे, दहाफुटी. यात मानवी चुकांबरोबरच अविचारी हस्तप्रेक्ष, चांगळवाद, बेफिकिरी यांचाही बराचसा वाटा आहे. विकासाच्या नावाखाली या सर्व गोष्टी जरी होत असल्या तरी त्या अविवेकीपणे होताहेत आणि त्याचा नैसर्गिक परिसंस्था, जैवविविधता व ऋतुकत्रावर परिणाम होतोय. अविचाराने केलेल्या कृतींना निसर्ग कधीही माफ करीत नाही. केवळ आर्थिक व राजकीय लाभाने प्रेरित विकास, अंदाधुंद वृक्षातोड, डोंगर सपाटीकरण, नद्यांचे प्रवाह बदलणे, अवाढव्य धरणांची बांधकामे, कांदळवनांची कत्तल, सिमेंटचॅं जंगलीकरण व रासायनिक शेती, बागायती इ.ना जन्म देतो. अर्थात, अविचारात केलेल्या या कृतींना निसर्ग माफ करत नाही, हेही तितकेच खरे आहे. ब्रिटिशांनी अठराव्या शतकात हिंदुस्थानात पाय रोवले. त्यांच्या काळात, तसंच ब्रिटिश निघून गेल्यावर आपणही सलग १०० वर्षे जंगलांची अंदाधुंद तोड केली. इ.स. १८५३ मध्ये हिंदुस्थानात रेल्वेलाइन टाकली गेली. यासाठी पश्चिम व पूर्व घाटात जंगलतोड झाली. ही जंगल संपल्यावर हिमालयाच्या आसपास असलेल्या सपाटीच्या क्षेत्राकडे जंगलतोड्यांची नजर वळली. त्यानंतर, पहाडी भागातली वनेही नष्ट करण्यात आली. हे होत असतानाच जर्मन निसर्गतज्ज्ञ बॅडिसन याने यासंबंधी कठोर नियम केले. अर्थात, ते सोयीसर्वथीनुसार पाळले गेले नाहीत व आपला देश अक्षरशः उजाड झाला. इथल्या कारभाराचा खर्च इथल्या उत्पन्नात भागवून व सत्ता टिकवण्यासाठी जंगल खात्याची स्थापना केली गेली. जंगलाचे कायदे व जंगलखाते हे निव्वळ ब्रिटिशांच्या फायद्यासाठी होते. आपणही ही परंपरा कमीअधिक प्रमाणात सुरूच ठेवली व जंगलाबरोबर, डोंगरांचे सपाटीकरण, मातीचे थर, खाड्या, खाजण यांचे बुजवणे हे चालू ठेवले. भूजलाची पातळी भूपृष्ठाजवळ ठेवणारी निसर्गाची सक्षम योजनाच बंद पाडली. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची बोंब व पावसाळ्यात दहाफुटी व अतिवृष्टीचे बळी उरलो. कारण, जंगल नष्ट झाल्यामुळे वाढणारी उष्णताही समुद्रातील पाण्याची अधिक प्रमाणात बाष्पीभवन करून दगात पाण्याचे प्रमाण अधिक होते. परिणामी, पावसाचा अतिरेक होतो. समुद्र वा खाडीलागत वाढणारी समशीतोष्ण प्रदेशातील विशिष्ट प्रकारची जंगल म्हणजे खारफुटी वा कांदळवन होत. भारतात ४४४८ चौ. कि.मी. खारफुटी क्षेत्र असून जमिनीची धूप, त्सुनामी थांबवणारे मासे व सूक्ष्मजीवांचे संरक्षक अस हे कवच आपण जाणूनबुजून कमकुवत केल्या. पाऊस पडणे ही नैसर्गिक घटना आहे. पूर, तो पाऊस किती पडणार, ही घटना मात्र निसर्गाकरताला मानवी हस्तक्षेप दाखवते. वातावरणातील दगामध्ये वाफेचे द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब म्हणजेच पाऊस पडतो. हवा थंड झाल्यामुळे वा उष्णतेमुळे आर्द्रता अधिक वाढल्यामुळे पाऊस पडतो. दरवर्षी पृथ्वीवर ५०५,००० घनकिमी पाऊस पडतो, असे मानतात. त्यातील ७५ ते ८० टक्के पाऊस समुद्रातच पडतो. अधिक आर्द्रतेमुळे तसेच अतिआर्द्रतेमुळे अधिक पडणारा पाऊस तसेच समुद्रवरील पाऊस जमिनीवर पडल्याने अतिवृष्टी वा उंच पर्वतरांगांनी दहा अडविल्यामुळे दहाफुटीसारखे प्रकार वारंवार होतात. यामुळेच धरणांमध्ये पाण्याचा अतिरेकी साठा होऊन पाण्याचा विसर्ग करावा लागतो. नद्यांचे प्रवाह बदलल्यामुळे, भराव टाकल्यामुळे, गाळानं भरल्यामुळे तसेच पाणलोट क्षेत्रात तसेच नदींच्या पात्रात केलेल्या अविचारी बांधकामांमध्ये नद्यांमधील पाणी वस्तीत/ शहरात घुसते. यामुळे होणारी हानी आपण गेले काही दिवस पाहतच आहोत. संपूर्ण देशामध्ये यावर्षी उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. देशामधील जळवपास सर्वच राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये तर वाढत्या उन्हाणे कहर केला आहे. भारत-पाकिस्तानच्या पश्चिमेकडील आंतरराष्ट्रीय सोमेवर काल देशामध्ये सर्वाधिक ५५.४ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. मागील १०० वर्षातील हे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाचे म्हटले आहे. सध्या जी तापमानामध्ये वाढ होत आहे, ती खूप जलदगतीने होत असल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक घटनांमुळे होणाऱ्या तापमान वाढीचे हे प्रमाण मानवनिर्मित घटनांतून होणाऱ्या तापमान वाढीपेक्षा अधिक आहे. याचाच अर्थ निसर्गाचा समतोल पार बिघडला आहे. नेमकी हीच बाब वैज्ञानिकांसाठी चिंतेची उरत आहे. भविष्यामध्ये याचे गंभीर परिणाम मानवास भोगावे लागतील, अशी भीती आहे. मागील १०० वर्षात पृथ्वीचे सरासरी तापमान ०.८ अंशांनी वाढले आहे. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे मागील तीन दशकांमध्ये पृथ्वीचे सरासरी तापमान ०.६ अंशांनी वाढले आहे तर समुद्राच्या पातळीमध्ये ३ मिमी एवढी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे समुद्राचे पाणी प्रसरण पावते आणि त्यामधून ही पातळी वाढल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. मानवाने विकासाच्या नावावर नैसर्गिक संसाधनांचा विध्वंस केला. त्यामुळे प्रदूषण, जागतिक तापमानामध्ये वाढ, हवामान बदल, ओझोनचा विरळ होणारा थर, नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे होणारे प्रचंड आर्थिक नुकसान मानव आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील ऋतुकचक्र व हवामानात फार मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कधी अती पाऊस, दहाफुटी, वादळे, महापूर, थंडी आणि उष्णतेची लाट व रोगाई अशा अनेक नैसर्गिक संकटांना मानवास सामोरे जावे लागत आहे. निसर्गचक्राचा आपला एक नियम आहे. मानवाने आपल्या स्वार्थासाठी जंगले तोडली; परिणामी जैवविविधतेचा न्हास झाला. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले. वाढती कारखानदारीही निसर्गाच्या मुळावर उठली आहे. पृथ्वीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानास 'हरितगृह परिणाम' हाही एक महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे. मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे वातावरणामधील हरितगृह वायूचे प्रमाण हे पृथ्वीच्या नैसर्गिक पातळीपेक्षा अत्यंत जलद गतीने वाढत आहे. याचाच अर्थ पृथ्वीवरील कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन यासारख्या हरितगृह वायूचे पृथ्वीवरील उत्सर्जन अतिशय वाढत आहे. निसर्गतः हरितगृह वायूचे वातावरणातील प्रमाण हे स्थिर असते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह परिणामांची तीव्रता स्थिर असते. नैसर्गिक हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे वातावरण ऊबदार बनून सरासरी तापमान १५ अंश सेल्सिअस एवढे राखले जाते. मात्र, वाढते प्रदूषण, मिथेन वायूचे वाढते प्रमाण, कार्बन डाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण यामुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. औद्योगिकरणामुळे कारखाने वाढले; त्यापोबतच मानवाच्या गरजाही वाढत गेल्या. परंतु, या सर्व बाबी पृथ्वीला हानिकारक ठरत असल्याचे मानव विसरला. कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात मिथेन, कार्बन डाय ऑक्साईड व अन्य विषारी वायूचे उत्सर्जन सतत होत असते. त्यामुळे पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोनच्या थरालाही हानी पोहोचत आहे. सूर्यावरून पृथ्वीवर जी हानिकारक किरण येतात त्यापासून आपले संरक्षण ओझोनचा थर करीत असतो. परंतु, दिवसेंदिवस हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढत असल्याने पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर कमी होत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अनेक पर्यावरणविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील दुर्मिळ जिवांचा नाश होत असून महासागराच्या अस्तीकरणाची समस्या गंभीर रूप घारण करीत आहे. मानव निसर्गाच्या मुळावर उठल्याने निसर्गाच्याही सहजशीलतेचा अंत झाला. झाडांच्या अमाप कत्तलीने जंगले नष्ट झाली. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत झाडांची संख्या वाढायला देवी, हे महत्त्व आम्ही कधीच ओळखले नाही. स्वार्थी मानवाने निसर्गास निव्वळ ओरबाडण्याचे कार्य केले. त्याचे परिणाम आपण आत भोगत आहोत. यामुळे मागील १०० वर्षात आपण पूर, दुष्काळ, त्सुनामी, भूकंप अशा अनेक आपत्तींना जग सामोरे गेले आहे. आपण विकास आणि विनाश यातील रेषा अत्यंत बारकाईने निरखावी लागेल, हेच खरे.

# मोदींच्या तिसरी बार ला महाराष्ट्र मोडीत काढणार अबकी बार मोदी भाजपा तडीपार

मोदींनी आणि भाजपने पूर्ण लोकसभा निवडणूक अबकी बार ४०० पार आणि तिसरी बार मोदी सरकार अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडला मात्र त्यांना आपल्याच प्रतिमेस पडलेले तडे पाहता आले नाहीत. मोदींच्या अदानी अंबानी प्रेमामुळे आणि सत्तालोभापाई ईडी आयटी सीबीआयचा अतिवापर केल्यामुळे झालेल्या बदनामी कडे लक्ष गेले नाही आणि आपल्या स्वयुगीत त्यांना आपला पराजय दिसला नाही. परिणाम आता त्यांच्या समोर आहे.

**महाराष्ट्रास ही राज्य बदलणार मोदींची हवा**

भारतात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांचा आणि तेथील खासदारांचा दबदबा कायम राहिला आहे. उत्तर प्रदेश मध्ये ८० खासदार, महाराष्ट्रात ४८ खासदार, पश्चिम बंगाल मध्ये ४२, बिहार मध्ये ४० तर तामिळनाडू मध्ये ३९ खासदार आहेत. या राज्यातील खासदार कोणत्या पक्षाचे असतील त्या पक्षाला देशाच्या नेतृत्वाला निवडण्याची संंधी अधिक असते. ज्या नेतृत्वाला या पाच राज्यांवर प्रभाव असणाऱ्या नेतृत्वाला सोबत घेता येते त्यांना देशावर राज्य करता येते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. या पाच राज्यांच्या खासदारांची संख्या २४९ इतकी होते. त्यामुळे ही पाच राज्य देशाच्या पंतप्रधान पदावर कोणाची सत्ता असावी याचा निर्णय घेतात. पहिल्या टप्प्यातील

ही पाच राज्ये आणि दुसऱ्या टप्प्यातील मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, ओडीशा ही पाच राज्ये देखील तितकाच महत्त्वाचा सहभाग नोंदवतात. मध्य प्रदेश मध्ये २९ खासदार, कर्नाटक मध्ये २८, गुजरात २६, राजस्थान २५ आणि ओडिशा २१ अशी येथेही खासदारांची संख्या आहे. या राज्यातील एकूण खासदार संख्या १२९ इतकी होते. त्यामुळे या दहा राज्यांचा आणि त्यांच्या खासदारांचा पंतप्रधान निवडीमध्ये दबदबा असतो. या दहा राज्यांत एकूण ३७८ खासदार लोकसभेवर निवडून जातात त्यामुळे या राज्यातील जनता ज्या नेतृत्वाला वा अघाडीला बहुमत देते त्यांचा पंतप्रधान देशावर सत्ता गाजवते.

**भाजपच्या मोदींची अडचण करणारी राज्ये**

या दहा राज्यांपैकी उत्तर प्रदेश आणि बिहार पहिल्या टप्प्यातील आणि मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात दुसऱ्या टप्प्यातील ही पाच राज्ये मोदी यांच्या बाजूने असली तरी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू तसेच कर्नाटक आणि ओडिशा ही पाच प्रमुख राज्ये मोदींच्या विरोधात आहेत. महाराष्ट्रात जरी मोदींनी तोडमोड करून सत्ता स्थापित केली असली तरी महाराष्ट्रात मोदींना पूर्ण पाठिंबा नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फोडून ज्या पद्धतीने मोदींनी महाराष्ट्रात राजकीय काला केला ते राज्यातील जनतेला आवडले

नाही. त्यामुळे त्याचे परिणाम मोदींना या निवडणुकीत दिसतील. तसेच पश्चिम बंगाल, तामिळनाडू ही राज्ये मोदींच्या आणि भाजपच्या धोरणांच्या विरोधातच आहेत. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तुणतुण काँग्रेस यांची तर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षाची सत्ता आहे. या राज्यांकडून मोदींना फारसे मतदान होणार नाही. तसेच कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकार आहे तर ओडिशा मध्ये नवीन पटनाईक यांची सत्ता आहे. पटनाईक यांची मोदींशी दोस्ती ही नाही आणि फारसा वाद देखील नाही परंतु ओडिशा मधील जनतेने भाजपाला कधीही जवळ केलेलं नाही.

**महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या जोडीला**

यंदा दक्षिण द्वार दक्षिणेतील पाचही राज्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये भाजपा विरोधी सत्ता आहे. तेलंगणा या राज्यात नुकतीच काँग्रेस विधानसभेत निवडून आली आहे. कर्नाटक प्रमाणे तेलंगणात देखील जनतेने काँग्रेसला मतदान केले. इतर काँग्रेस विरोधी आणि राज्यांमधेही स्थानिक नेत्यांचा आणि पक्षांचा वरचष्मा आहे. त्यामुळे प्रमुख १० राज्यांपैकी एक उत्तर प्रदेश आणि गुजरात सोडले तर इतर राज्यांमध्ये मोदींच्या बाबत कुठे ना कुठे रोष आहे. मध्य प्रदेश, राजस्थान मध्ये त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना डावलले आहे. मध्य



**अॅड. हर्षल प्रधान**  
प्रवक्तें शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

प्रदेश मध्ये ज्या मामा च्या नावाने लोकांनी लाडली बेटे च्या योजनेखातर मंद दिली त्याच माजी मुख्यमंत्री मामा

ना मोदींनी मामा बनवले आणि त्यांच्या कडून मुख्यमंत्री पद काढून त्यांना आता लोकसभा लढवण्यास सांगितले. राजस्थान मध्ये देखील वसुंधरा राजे यांना मोदींनी अलावर बाजूला सारले आणि नवीन चेहेरे आणले मात्र यामुळे प्रस्थापित नेते विस्थापित झाले आणि पक्षांतर्गत कलह वाढला.

**मोदींचे पक्षावर वर्चस्व हे पक्षाच्या ध्येय धोरणामुळे नसून विरोधकांवर**

जसे ईडी आयटी आणि सीबीआय चे असून चाले तसेच स्वपक्षातील लोकांनाही मोदींनी याच अस्त्राचा वापर करून नमवले आहे असे बोलले जाते. त्याचाही वचपा भाजपाचे पदाधिकारी

निवडणुकीत काढतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे मोदी शाह यांच्या कार्यशैलीस विरोध आहे तसाच राजस्थान मध्ये देखील देखील आहे. त्यांच्या जोडीला आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा ही दक्षिण द्वार असणारी राज्येही सोबत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ४८, पश्चिम बंगाल ४२, आंध्र प्रदेश २५, तामिळनाडू ३९, केरळ २०, कर्नाटक २८ आणि तेलंगणा १७ अशा एकूण २१९ जागांवर मोदींची दमछाक होणार आहे आणि हीच राज्ये मोदींच्या चारशे पाऊंच्या स्वनाला सुर्ग लावणार आहेत असे जाणवते.

**रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड**  
सीआयएन : L17110MH1981PLC204145 वेबसाइट : [www.ramgopalpolytex.com](http://www.ramgopalpolytex.com)  
ई-मेल : [rplcompliance@ramgopalpolytex.com](mailto:rplcompliance@ramgopalpolytex.com) पूर क्र. ०२२-६११९६८०० फॅक्स क्र. ०२२-२२८५१०८५

नोंदणीकृत कार्यालय : प्रिन्टेक्स व्हीआरएम हाउस, बी-१, २ व ३, गोमरीन कॅम्पाउंड, रेंगनाल गाव, मिर्जेडी, ठाणे - ४२१ ३०२.  
कार्यालय कार्यालय : ७०१, तुलसीवानी रोड, प्री प्रेस जवळ मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

**दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरेकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश**  
(क. लागूतात, प्रति शेअर डाटा वाचकात)

अनु. क्र.	विवरण	तिमाही अखेर		वर्ष अखेर	
		३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३
			लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
				लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१.	परिचलनातून एकूण उत्पन्न	१०३.२४	१५६.१०	१०९९.५५	६७७.४६
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कार. अपवादामक व/वा अतिविवेक बाबींबंधी)	(२७.७२)	(१५.७२)	(१६६.६४)	(१२७.६७)
३.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक व/वा असामान्य बाबींपरवना)	(२७.७२)	(१५.७२)	(१६६.६४)	(१२७.६७)
४.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक व/वा असामान्य बाबींबंधी)	(२७.७२)	(१५.७२)	(१६६.६४)	(१२७.६७)
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता (कारपश्चात) नफा/(तोटा) समाविष्ट व अन्य सर्वसाधारण उत्पन्न (कारपश्चात) समाविष्ट)	(२९.७०)	(१२.४४)	(१५३.०८)	(१२३.०९)
६.	प्रदानित सभाभांडवल	१,४३९.६३	१,४३९.६३	१,४३९.६३	१,४३९.६३
७.	अन्य इक्विटी मूल्यांकन राखीव वाढवता	-	-	(२९०.५३)	(१३७.४५)
८.	उत्पन्न प्रतिशेअर (क. १०/- प्रत्येकी)				
	मूलभूत व सौम्यीकृत (वाणिज्यीय नाही)	(०.९९)	(०.९९)	(१.९५)	(०.८८)

टीपः

- वरील विवरण हे सेबी (सूची अनिवायता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या स्टॉक एक्सचेंजसहित दि. ३१.०३.२०२४ अखेर तिमाही व वर्ष अखेरेकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रकाशना सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व कंपनीची वेबसाइट [www.ramgopalpolytex.com](http://www.ramgopalpolytex.com) वर उपलब्ध आहे.

रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड  
यांच्या मंडळाचे संचालक यांच्याकरिता व त्यांच्या वतीने सही/- संवय जादविया  
आयश्वर्य व व्यवस्थापनचे संचालक (टीआयएन) : ००१३४०५५

**दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड**  
नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. २, चंदा निवास हिलचेंडेंड रोड, पाटकोण पश्चिम, पाटकोण न्यू पोस्ट ऑफिस समोर, मुंबई ४०० ०६६.  
पूर. ९१-२२-२२६९१३ ईमेल [inlinch@hotmail.com](mailto:inlinch@hotmail.com) सीआयएन : L47211MH1956PLC009882

**दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरेकरिता (स्थायी) लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश**  
क. लागूतात

अनु. क्र.	विवरण	तिमाही अखेर		वर्ष अखेर	
		३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०.९९	६.४८	२६.५०	४४.०९
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/( ) तोटा (-) (कार. अतिविवेक व /वा अतिविके बाबींबंधी)	५.०५	१.९६	(३४.९५)	८.७७
३.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/( ) तोटा (-) (अतिविवेक व /वा अतिविके बाबीं पश्चात)	५.०५	१.९६	(३४.९५)	८.७७
४.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/( ) तोटा (-) (अतिविवेक व /वा अतिविके बाबीं पश्चात)	५.०५	१.९६	(३४.९५)	८.७७
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा / (तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसाधारण उत्पन्न (कर पश्चात)	५.०५	१.९६	(३४.९५)	८.७७
६.	प्रदानित समतुल्य शेअर भांडवल (दरिनी मूल्य क. १००/- प्रति शेअर)	५०.००	५०.००	५०.००	५०.००
७.	राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निदेशित मूल्यांकन राखीव वाढवता)	-	-	-	२०३.२०
८.	उत्पन्न प्रति शेअर ए. मूल ४. मध्ये बी. सौम्य ४. मध्ये	१०.९०	२.६७	(६९.९०)	१७.९४
		१०.९०	२.६७	(६९.९०)	(९१.२८)

टीपः वरील सेबी (सूची अनिवायता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस समेत दाखल झाल्या आणि वर्ष वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रकाशना सारांश आहे. वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व कंपनीची वेबसाइट <https://www.inlinch.com> वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरिता दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड करिता सही/- विराटल दत्ता व्यवस्थापकाचे संचालक  
टीआयएन : ०१७८८५५९

टिकाण : मुंबई  
दि. २८ मे, २०२४

**माघ अँडवरटायजिंग अँड मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड**  
सीआयएन : U74999MH2013PLC244569  
पत्ता : कार्यालय क्र. ३०२, ३ रा मजला, कुकर कॉम्प्लेक्स, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट समोर, न्यु लिंक रोड, अंबेसे (५), मुंबई महाराष्ट्र ४०० ०५३ भारत.  
ई-मेल आयडी : [maaghadvertising@gmail.com](mailto:maaghadvertising@gmail.com) वेबसाइट : [www.maaghadvertising.in](http://www.maaghadvertising.in)

**दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरेकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश**  
रामक र. लागूतात

अनु. क्र.	विवरण	स्थायी		एकत्रित	
		अर्थ वर्ष अखेर	अर्थ वर्ष अखेर	अर्थ वर्ष अखेर	अर्थ वर्ष अखेर
		३१ मार्च, २०२३	३० सप्टेंबर, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२४
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१८२.८९	७३३.८९	२५३९.१९	२५५५.०९
२.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) व अतिविवेक बाबी	९२.६९	७६.०५	१०९.१९	१००.१०
३.	अतिविवेक बाबी पश्चात कर पूर्व निव्वळ नफा/( तोटा)	९२.६९	७६.०५	१०९.१९	१००.१०
४.	कर व अतिविवेक बाबी पश्चात निव्वळ नफा/( तोटा)	६६.५५	५९.९९	९१.२५	११७.९५
५.	एकूण सर्वसाधारण उत्पन्न	०.००	०.००	०.००	०.००
६.	उत्पन्न प्रति शेअर (दरिनी मूल्य १०/- प्रति शेअर)	२२७.१३	१८०.९३	३२७.१३	३२७.१३
७.	उत्पन्न प्रति शेअर ए. मूल बी. सौम्य	०.३३	०.३३	०.०६	०.०६
		०.३३	०.३३	०.०६	०.०६

टीपः वरील अहवाल सेबी (सूची अनिवायता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस वर दाखल स्थायी व एकत्रित अर्थ वर्ष व वर्ष अखेरे लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत सारांश आहे. संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व कंपनीची वेबसाइट [www.maaghadvertising.in](http://www.maaghadvertising.in) वर उपलब्ध आहे.

माघ अँडवरटायजिंग अँड मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेडकरिता सही/- हर्षल संभोजी भागवत  
संचालक  
टीआयएन : १००२२४६३

टिकाण : मुंबई  
दि. २९.०५.२०२४

**आगम कॅपिटल लिमिटेड**  
सीआयएन : L65990MH1991PLC064631  
नोंदणीकृत कार्यालय जागा क्र. २, १ था मजला, रश्मिगुला हाउस, ७ होमजी स्ट्रीट, फोर्ड, मुंबई ४०० ००१.  
ईमेल : [aagamcltd@gmail.com](mailto:aagamcltd@gmail.com)  
वेबसाइट : [www.aagamcapital.com](http://www.aagamcapital.com)

**दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरेकरिता लेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांचा अहवाल**  
(क. लागूतात इमेरोवर वाचकात)

अनु. क्र.	विवरण	तिमाही अखेर	तिमाही अखेर	तिमाही अखेर	वर्ष अखेर	वर्ष अखेर
		३१ मार्च, २०२४	३१ डिसेंबर, २०२३	३१ मार्च, २०२४		